Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", Link Road, Andheri (W), Mumbai 400 053

Tel.: +91 - 22 - 6698 4000 Fax: +91 - 22 - 2632 5902 • Email: investors@ajmera.com • Website: www.aril.co.in

CIN No. L2714 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIL/BSE-NSE/2020-21

Date: 28th July, 2020

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra(East)

Mumbai-400051

Script Code: 513349

Script Code: AJMERA

Sub: Newspaper Publication of Financial Results for Year/Quarter ended 31st March, 2020 and 30th June, 2020.

Dear Sir,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed the newspaper advertisements of financial results for Year/Quarter ended 31st March, 2020 and 30th June, 2020 published in Business Standard and Mumbai Lakshadeep on 28th July, 2020.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

HARSHINI D. AJMERA COMPLIANCE OFFICER

Encl: As above

उ.प्र. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली कोरोना संदर्भात आढावा बैठक

लखनऊ, दि.२७ (हिंदुस्थान अधिका-यांशी संवाद साधत समाचार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना विविध संवेदनशील योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सकाळी 'कोविड-१९ प्रबंधन टीम ११' या अधिकारप्राप्त समूहाची बैठक घेतली आणि अधिका-यांशी -समिती प्रमुखांशी चर्चा, मंथन केले. यावेळी कोरोना संदर्भात राज्यव्यापी उपाय योजना, कार्यक्रम आणि एकंदर स्थितीचा आढावा घेतला आणि अधिका-यांना आवश्यक सूचना आणि निर्दे श देखील दिले. कोरोना संकट सुरु झाल्यापासून योगी आदित्यनाथ कोविड -१९ मॅनेजमेन्ट टीम ११' या समूहासोबत रोज आढाव बैठक घेतात.

आदित्यनाथ

भागातील कोरोना विषयक माहिती जाणून घेतली तसेच आगामी काळासाठी आवश्यक सुविधा आणि व्यवस्था उभ्या करण्याबाबत त्यांनी चर्चा आणि मंथन केले. प्रबंधन टीम ११' या बैठकीत उत्तर प्रदेश राज्यातील कोरोना संकटाचा विस्तृत घेतला जातो तसेच कोरोना संबंधीत विविध विभागांच्या कोरोना कार्याचा, आणि काळात घ्यावयाच्या योजना आणि कार्यक्रम यावर मंथन, आढावा आणि चर्चा करून निर्णय घेतेले जातात

द्र::0२२-२४९१४७९५,

फॅक्स:०२२-२४९८०३९०

ईमेल:skumars.support@gmail.com

वेबसाईट:www.skumarsonline.com

सूचना

रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषय

चारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, ३९

39 मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरि

कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील लेखापरिक्षकांचा अहवाल.

39 मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित

लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय अहवाल तसेच त्यावरीत

www.skumarsonline.com वेबसाईटवर आणि

न्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

PUBLIC NOTICE

ahiruddin Shaikh, owner of Flat No. 504, Fifth

floor, A Wing, Mira Enclave CHSL. Behind Laxm

Park, Naya Nagar, Mira Road East, Dist. Thane

01107, expired on 18/10/2019. On behalf of ny client, Shamsheer Zahiruddin Shaikh s/c

ate Khairunnisa Zahiruddin Shaikh, the

undersigned advocate hereby invites claims or

bjections from other heir/s or claimant/s or

objector/s for the transfer of the shares and

flat within a period of 14 days from the

sublication of this notice, with copies of proofs

support the claim/objection. If no claims

biections are received within the period

rescribed above, my clients shall be at the

liberty to deal with the shares and interest of

the deceased member in the manner they

Place: Mira Road, Thane

Date: 28th July 2020

terest of the deceased member in the said

एस कुमार ऑनलाईन लिमिटेडकरित

सही/

ओमप्रकाश पचेरीय

पूर्ण वेळ संचालव

जुलै, २०२० रोजी दु.१२.००वा. कंपनीच्या संचाल

iडळाची सभा होणार आहे.

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

ओडीशात कोरोनाचे एस कुमार ऑनलाईन लिमिटेड **त्तीआयएन:**एल४५४००एमएच१९९९पीएलसी११९८७ १,५०३ नवे रुग्ण **नोंद.कार्या.:** अवध इमारत, अवधेश परिसर, जी.के. मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८.

भुवनेश्वर, दि.२७ (हिंदुस्थान समाचार) : गेल्या चोवीस ओडीशात कोरोनाचे १,५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. ८६४ नागरिक बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण संख्या २६,८९२ झाली असून एकूण ९९१९ कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. १६,७९३ नागरिक उपचार घेवून बरे झाले आहे. १४७ नागरिकांचा मृत्यु झाला. नागरिक विलगीकरण १००२ प्रक्रियेत आहेत. राज्यात एकूण चाचण्या घेण्यात ४६७४४७ आल्या. ५०१ नागरिकाना स्थानिक संपर्कातून संसर्ग झाला. ही माहिती ओडीशाच्या माहिती विभागाकडून देण्यात आली.

तेलंगणात कोरोनाचे १,४७३ नवे रुग्ण

हैदराबाद, दि.२७ (हिंदुस्थान समाचार) : तेलंगणात कोरोनाचे १,४७३ नवे रुग्ण आढळले असून ८ मृत्यू नोंदविण्यात आले आहे. राज्यात रुग्ण संख्या एकूण ५५,५३२ झाली) आहे. मृतांचा ४७१ वर पोहचला आकडा आहे. ७७४ नागरिकांना सुटी आली. राज्यात १२,९५५ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. ९८१७ चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत ३,६३,२४२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहे. एकूण ४२,१०६ नागरिक बरे झाले आहेत.

अमेझ एन्टरटेक लिमिटेड सीआयएन:एल७२१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ जिमखाना रोड कांटिवली (प) मंबर्ड-X000819

ई-मेल:amazeentertech@gmail.com वेबसाईट:www.amazeentertechlimited.con दर.: ८६५५०७५५७८ बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सुचना देण्या येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन अहवालास अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच तंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सूचना www.amazeentertechlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यापुढे कंपनीचे पदसिद्ध व्यक्तीद्वारे नियमन, पर्यवेक्षण अहवाल व्यापारास संचालन सांकेतांक आणि सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनीचे व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्तींकरिता व त्यांचे नजीकचे नातेवाईकांकरिता जुलै, २०२० ते ३ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस तमाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल आणि कंपनीचे आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेताकात नमदप्रमाणे संचालक व पदसिद्ध कर्मचाऱ्यांकरिता । ऑगस्ट. २०२० रोजी पन्हा उघडले जाईल.

अमेद्य एन्टरटेक लिमिटेडकरिता (पूर्वीची बेल ॲग्रो मशिना लिमिटेड)

दिनांक: २७.०७.२०२० यतीन मेहत व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:०७४३१९४४

Date: 27.07.2020



दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३ कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल १७ १ १ ० एमएच १९८७पीएलसी ०४५५७५

दूर.:+९१-०२२-६६६१०३०१/२, फॅक्स:०२२-६६६१०३०८, मेल: cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, ३१ जुलै, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक

नदर सूचना कंपनीच्या www.damodargroup.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या

दामोदर इंडस्टीज लिमिटेडकरित

दिनांक : २७ जुलै, २०२०

सही/ सुबोध कुमार सोनी



www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

SRI ADHIKARI BROTHERS TELEVISION NETWORK LIMITED

CIN: L32200MH1994PLC083853

Regd. Off.: 6th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Tel.: 022 – 4023 0000 Fax: 022 - 2639 5459 Website: www.adhikaribrothers.com

E-mail: investorservices@adhikaribrothers.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a neeting of the Resolution Professional (RP) Committee will be held on Thursday, July 30, 2020 to consider and approve inter alia the Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended on March 31, 2020.

The information is also available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also

available on the website of the Company viz. www.adhikaribrothers.com.

For Sri Adhikari Brothers Television Network Limited

Place: Mumbai Date: July 28, 2020

Komal Jhamnan Company Secretary & Compliance Officer



भंसाली इंजिनियरिंग पॉलिमर्स लिमिटेड

सिआयएन - एल२७१००एमएच१९८४पीएलसी०३२६३७ रजि.ऑफिस: ४०१, ४था मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८. फोन : (९१-२२) २६२१ ६०६० • फॅक्स : (९१-२२) २६२१ ६०७७ ई-मेल: investors@bhansaliabs.com • वेबसाईट : www.bhansaliabs.com

नोटिस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनियम ४७ व विनियम २९ च्या सहवाचनांतर्गत, सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे, अन्य बाबींसह ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (स्वतंत्र आणि एकत्रित) विचारात घेऊन त्यांना मान्यता देण्यासाठी मंगळवार. ४ ऑगस्ट. २०२० रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

शिवाय कंपनीच्या प्रतिभूतींचे व्यवहार करण्यासाठी असलेली ट्रेडिंग विंडो नेमून दिलेल्या व्यर्क्तींसाठी आणि /किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी दि.१ जुलै २०२० पासून बंद करण्यात आलेली होती आणि ती दि.७ ऑगस्ट २०२० रोजी उघडेल

ही माहिती कंपनीच्या <u>www.bhansaliabs.com</u> या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या

 $\underline{www.bseindia.com}$ आणि $\underline{www.nseindia.com}$ या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे. भंसाली डंजिनियरींग पॉलिमर्स लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई अश्विन एम, पटेल कंपनी सचिव व महाव्यवस्थापक (विधी)

तारिख :२७ जुलै २०२०

किसान मोल्डिंग्स लिमिटेड **Kisa**N (CIN: L17120MH1989PLC054305)

. **ोंदणीकृत कार्यालय** : टेक्स सेन्टर , के- विंग, ३ रा मजला, २६- ए, चांदिवली रोड, साकीविहार रोड, अंधेर्र (पूर्व), मुंबई - ४०० ०७२ . द्र. क्र. ०२२ -४२००९१०० /९२०० फॅक्स : ०२२ - २८४७८५०८

ई-मेल :<u>cs.kisan@kisangroup.com;</u> वेबसाईट: <u>www.kisangroup.com</u> <u>सच्चना</u> तेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम २९ व ४७ अंतर्गत येथे सूचना

ण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीय वर्ष संपलेले कंपनीचे लेखापरिक्षित वेत्तीय) निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता) देणे या करिता शुक्रवार ३१, जुलै, २०२०) रोजी कंपनीच्या संचाल

www.bseindia.com उपलब्ध आहे.

Advocate High Court ठिकाण : मंबर्ड

004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop Mira Road East, Thane 40110

A. Karimi

या पुढे सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर <u>www.kisangroup.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईटव किसान मोल्डिंग्स लिमिटेड करिता

धारक मेहता कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: बी-१०४, द क्युब, एम.व्ही.रोड, मरोळ, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **दूर.:**९१ २२ ७१६१३१३१, फॅक्स:९१ २२ ७१६१३१९९, वेबसाईट: www.kflindia.com, ई-मेल: cs@kflindia.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| | | लेखाप | रिक्षित | |
|---|----------|----------|----------|-----------|
| | संपलेर्ल | ो तिमाही | संप | नेले वर्ष |
| तपशिल | ३१.०३.२० | ३१.०३.१९ | ३१.०३.२० | ३१.०३.१९ |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ७३८२.१३ | ८७१७.२७ | २९३३८.३५ | ३१९४८.६७ |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक | | | | |
| आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | (२०८.१८) | ३१८.७२ | (४८८.०२) | \$0.03 |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | (२६१.५८) | ३१८.७२ | (५४१.४२) | 60.0\$ |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | (१८९.२९) | 982.34 | (३९५.६८) | ୪७१.१८ |
| कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष | | | | |
| नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | 90.44 | (३.३८) | 98.88 | 2.30 |
| समभाग भांडवल | ५८६.९४ | ५८६.९४ | ५८६.९४ | ५८६.९४ |
| इतर समभाग | - | - | ३२८३.४५ | ३८०१.१४ |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) | | | | |
| अ) मूळ | (३.२२) | 3.2८ | (६.७४) | ۵.03 |
| ब) सौमिकृत | (३.२२) | 3.2८ | (६.७४) | ۵.0३ |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चालु तिमाही व तिमाहीकरिता आकडे हे ३१ मार्च, २०२० व ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाचे लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०१९ व ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता प्रदीप कुमार गोयंका

ठिकाण : मुंबई दिनांक: २७.०७.२०२० अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

NEO INFRACON LIMITED CIN No: L65910MH1981PLC248089

(Formerly Known as ANUVIN INDUSTRIES LIMITED) REGD. OFF: 9, Mulji Thakersi Bldg., Sindhi Lane, Mumbai - 400 004, (Maharashtra)

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31st MARCH 2020

| | | | | | | | | | () |
|-----|---|-----------|-----------|-----------|-----------|---------------|-----------|------------|-----------|
| Sr. | | | Stand | lalone | | | lidated | | |
| No. | 0. | | r Ended | Year I | nded | Quarter Ended | | Year Ended | |
| l | | 31.03.20 | 31.12.19 | 31.03.20 | 31.03.19 | 31.03.20 | 31.12.19 | 31.03.20 | 31.03.19 |
| l | | (Audited) | (Unaudit- | (Audited) | (Audited) | (Audited) | (Unaudit- | (Audited) | (Audited) |
| | | | ed) | | | | ed) | | |
| 1 | Total Income from Operations(net) | 3.06 | 3.09 | 43.79 | 66.05 | 348.66 | 108.00 | 1,553.60 | 113.99 |
| 2 | Net Profit / (Loss) from ordinary activities before tax | (7.61) | (8.76) | 3.07 | 33.98 | (28.28) | 80.86 | 285.42 | (160.99) |
| 3 | Net Profit / (Loss) from ordinary activities after tax | (5.60) | (8.76) | (0.91) | 17.29 | (24.86) | 81.96 | 221.89 | (176.64) |
| 4 | Total Comprehensive Income for the period | (5.60) | (8.76) | (0.91) | 17.29 | (24.86) | 81.96 | 221.89 | (176.64) |
| 5 | Paid-up equty share capital (Face value of Rs. 10 each) | 530.68 | 530.68 | 530.68 | 530.68 | 530.68 | 530.68 | 530.68 | 530.68 |
| 6 | Reserves excluding Revaluation Reserves | - | - | | | - | - | į į | |
| 7 | Earnings per share(of Rs. 10/- each) (not annualised) | | | | | | | | |
| l | a. Basic & Diluted | (0.11) | (0.13) | (0.02) | 0.33 | (0.47) | 1.54 | 4.18 | (3.33) |

The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 27th July 2020. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the financial results for the year ended 31/03/2020 pursuant to the requirement of Regulation 33 of the SEB (LODR) Regulations, 2015 and have given an unmodified opinion in their report

The Company operates in only one reportable operating segment viz. "Construction Activities" and all other activities of the Company revolve around the main business. Hence the disclosures required under the Indian Accounting Standard 108 on Operating Segment are not applicable.

In March 2020, the World Health Organisation (WHO) declared COVID-19 to be a pandemic. The Company has adopted measures to curb the spread of infection in order to protect the helath of its employees and ensure businees continuity with minimal disruption. The Company has considered internal and external information while finalizing various estimates in relation to its financial statements capitions upto the date of approval of the financial statements by the Board of Directors. The actual impact of the global health pandemic may be different from that which has been estimated, as the COVID -19 situation evolves in India and globally. The Company will continue to closely monitor any materia

changes to future economic conditions. Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessary.

Chairman and Managing Director

By order of the Boar

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Sequent

सिक्वेन्ट सायंटीफिक लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ३०१, ३ रा मजला दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ७, रोड क्र. २२,

।गाळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), - ४०० ६०४ महाराष्ट्र

दूर : + ९१ -२२ - ४१११४७७७ ई-मेल : investorrelations@sequent.in वेबसाईट : www.sequent.in

स<u>चना</u> सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रेक्व्यारमेंट्स)रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) (ए) व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून २०२० गोजी संपलेल्या तिमाही पर्यंतचे कंपनीचे स्टॅन्डअलोन आणि कन्सोलिडेटेड अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे या करिता गुरुवार,दि. जुलै ३०, २०२० रोजी कंपनीच्या संचालव पंदलाची सभा होणार आहे.

या पुढे सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर www.sequent.in आणि स्टॉक एक्सचेंज च्या बसाईटवर उपलब्ध आहे

सिक्वेंट सायंटिफीक लिमिटेड सही कणाल शाह

ठिकाण : ठाणे दिनांक : २७ जुलै, २०२०

बांद्रा अर्बन सहकारी सोसायटी लिमिटेड

नोंद.क्र.बीओएम/डब्ल्यू/एचई/आरएसआर/सीआर/६१३/१९८६ ३०/१०१, खेरनगर प्रगती सोसायटी लि., एमएचबी कॉलनी, बांद्रा (पुर्व), मुंबई-४०००५१.

द्र.क्र. ०२२ - २६५८००६५ / ९८२०२२२५७६

सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीकरिता सूचना खालील कर्जदारांना, ज्यांनी सोने कर्ज उपलब्ध केले आहे आणि आमच्या विविध सूचना आणि निर्देशनानंतरही ज्यांनी त्यांच्या कर्जाच्या परिपक्वतेनंतरही त्यांच्या थकीताचे देय केले नाही/ज्यांचे खाते हे नॉन परफॉर्मिंग असेटस् म्हणू वर्गीकृत करण्यात आले आहे त्यांना याद्वारे ही अंतिम सचना देण्यात येते.

| अ.क्र. | कर्जदाराचे नाव | कर्ज खाते क्र. | शाखा |
|---------------|---|---------------------------------------|-----------------------|
| १. | श्री. दिलीप कृष्णा कुडाळकर | सोने कर्ज खाते क्र.३५५६ | बांद्रा (पुर्व) |
| आप्टी प्रज्या | एकटा तम्हांला मटा तामवेपर्यंत्रचे त्याज आणि | ा प्रधार गान्यामद दियांक १०/०८/२०२० र | जिम किंता फीं शकीताचे |

करण्याची विनंती करीत आहोत, कसूर केल्यास सोसायटी जाहीर लिलावात गहाण सोन्याच्या दागिन्यांची विक्री करेल. सोन्याच्या दागिन्यांची विक्री ही सदर कर्जदारांच्या जोखीम आणि खर्चावर असणार आहे आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आक्षेप गृहीत धरला जाणार नाही. जर सोन्याची अशुद्धता इ. च्या कारणास्तव जर सोन्याची विक्री किंमत ही थकीत रकमेपेक्षा कमी असल्यास कर्जदार हे सदर करिता जबाबदार असणार आहेत आणि सोसायटी ही उर्वरित रकमेच्या वसुलीकरिता प्राथमिक कायदेशीर कार्यवाही करेल, यार्च

ज्यांना सदर दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे ते दिनांक १८/०८/२०२० नंतर जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्तींकरित नंपर्क साधू शकतात. निविदाकार/बोलीदार यांना बांद्रा अर्बन सहकारी सोसायटी लिमिटेड यांच्या नावे पीओ/डीडी काढण्याद्वारे रु.१,००,०००/- ची इतर रक्कम भरावी लागेल किंवा एकरकमीमार्फत करावी लागेल च्यासह लिलाव/बोली फॉर्म व्यवस्थापक, बांद्रा अर्बन सहकारी सोसायटी लिमिटेडला दिनांक २६/०८/२०२० रोजीस दु.४.००वा. च्यापूर्वी बांद्रा अर्बन सहकारी सोसायटी लिमिटेड बांद्रा (पूर्व) शाखा येथे जावे लागेल, सोन्याचे दागिने हे दिनांक २७/०८/२०२० रोजीस दु.४.००वा. नंतर वरील नमुद पत्यावर जाही लिलावाद्वारे विकण्यात येतील.

टीप: (१) विक्री कर हा यशस्वी बोलीदारांद्वारे विक्रीच्या किंमतीवर सहन करावा लागणार आहे. (२) सोसायटी विक्री प्रक्रिया रह/

स्थगित करण्याचा आणि सोन्याच्या दागिन्यांची राखीव किंमत पुर्ननिश्चित करण्याचा त्यांचा अधिकार राखून ठेवला आहे.

व्यवस्थापक बांद्रा (पूर्व), शाखा

Ajmera Realty & Infra India Limited CIN: L27104MH1985PLC035659

Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 | Fax : +91-22-26325902 | Website: www.aril.co.in | E-mail Id: investors@ajmera.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

दिनांक: २८/०७/२०२०

स्थळ : बांद्रा, मुंबई

| | | | Consolidated | | (Rs. in Lakhs) Standalone | | |
|------------|---|------------------|------------------|---------------|------------------------------|------------------|---------------|
| Sr. No. | Particulars | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended |
| | <u>'</u> | | 30-Jun-19 | 31-Mar-20 | 30-Jun-20 | 30-Jun-19 | 31-Mar-20 |
| | | Unaudited | Unaudited | Audited | Unaudited | Unaudited | Audited |
| 1 | Total Income From Operations | 4,016 | 9,574 | 35,061 | 3,996 | 9,373 | 32,618 |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period | | | | | | |
| | (before Tax, Exceptional items) | 276 | 1,380 | 4,266 | 264 | 1,180 | 3,771 |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before Tax | | | | | | |
| | (after Exceptional items) | 276 | 1,380 | 4,266 | 264 | 1,180 | 3,771 |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items) | 210 | 1,026 | 3,270 | 198 | 826 | 2,822 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 210 | 1,020 | 3,270 | 190 | 020 | 2,022 |
| ٦ | (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and | | | | | | |
| | Other Comprehensive Income (after tax) | 210 | 1,026 | 3,253 | 198 | 826 | 2,805 |
| 6 | Paid up Equity Share Capital | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in | | | | | | |
| | the Audited Balance Sheet of the previous year | | | 60,823 | | | 55,081 |
| 8 | Earning per Share (of Rs.10 each) | | | | | | |
| | (for continuing and discontinued operations) | | | | | | |
| | 1) Basic | 0.59 | 2.89 | 9.17 | 0.56 | 2.33 | 7.91 |
| | 2) Diluted | 0.59 | 2.89 | 9.17 | 0.56 | 2.33 | 7.91 |

The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 27th July, 2020, along with limited review report given by the Statutory Auditors

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

The figures for the corresponding previous period/year have been rearranged/regrouped wherever necessary, to make them comparable.

The Company is engaged in only one segment viz. "Real Estate /Real Estate Development and Related Activites" and as such, during the current quarter there are no separate reportable segment as per IND AS -108 "Operating Segments".

The Company's operations are impacted due to outbreak of COVID-19 Pandemic and consequent lockdown from March, 2020 till date, It has caused in disruption in supply chains, migration of labourers, cost overruns and high interest cost which has impacted the profitability during the quarter under review. However, the construction sites gradually resumed partial operations from May, 2020 and head office is also resumed partially from the month June 2020 with necessary precautions relating to hygiene, sanitization, social distancing, care and protection, attendance of the employees as prescribed by State Government

For Ajmera Realty & Infra India Ltd

Place : Mumbai Date: 27th July, 2020



Ajmera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659

Regd. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902 Website: www.aril.co.in Email Id: investors@aimera.com

EXTRACTS OF THE CONSOLIDATED FINANCIAL STATEMENTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH,2020

(Rs in Lakh)

Manoi I. Aimera

Managing Director

| Sr. | r. Boutionland | | Quarter ended | Quarter ended | Year Ended | Year Ended |
|-----|--|------------|------------------|------------------|---------------|---------------|
| No. | | 31.03.2020 | 31.12.2019 | 31.03.2019 | 31.03.2020 | 31.03.2019 |
| NO. | ' | | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from operations (Net) | 9,850 | 4,976 | 13,653 | 35,061 | 40,101 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 714 | 798 | 3,446 | 4,266 | 9,394 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 714 | 798 | 3,446 | 4,266 | 9,394 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 408 | 644 | 2,774 | 3,270 | 7,522 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] | 391 | 644 | 2,720 | 3,253 | 7,468 |
| 6 | Equity Share Capital | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 |
| 7 | Other equity | | | | 60,823 | 57,570 |
| 8 | Earnings per share (of Rs.10/- each) | | | | | |
| | Basic (Not Annualised for quarter) | 1.10 | 1.82 | 7.67 | 9.17 | 21.05 |
| | Diluted (Not Annualised for quarter) | 1.10 | 1.82 | 7.67 | 9.17 | 21.05 |

Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended March 31, 2020

| Sr. | | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Year Ended | Year Ended |
|-----|--|------------------|------------------|------------------|---------------|---------------|
| No. | Particulars | 31.03.2020 | 31.12.2019 | 31.03.2019 | 31.03.2020 | 31.03.2019 |
| NO. | ' | | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from operations (Net) | 7,823 | 4,877 | 10,525 | 32,618 | 35,724 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 633 | 700 | 2,894 | 3,771 | 8,271 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 633 | 700 | 2,894 | 3,771 | 8,271 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 374 | 546 | 2,315 | 2,822 | 6,617 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] | 357 | 546 | 2,261 | 2,805 | 6,563 |
| 6 | Equity Share Capital | | | | 3,548 | 3,548 |
| 7 | Other equity | | | | 55,081 | 52,276 |
| 8 | Earnings per share (of Rs.10/- each) | | | | | |
| | Basic (Not Annualised for quarter) | 1.01 | 1.54 | 6.37 | 7.91 | 18.50 |
| | Diluted (Not Annualised for quarter) | 1.01 | 1.54 | 6.37 | 7.91 | 18.50 |

(Rs.in lakhs

- The above results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on 27th July,2020 along with Independent Auditor's Report.
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (*IND AS*) notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.
- Effective April 1, 2019, the company has adopted Ind AS 116 "Leases" using the modified retrospectively method and hence the comparative information is not restated. The adoption of the standard did not have any material impact on the financial results of the company.
- The results will be available on the Company's website: www.aril.co.in and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. The Board has recommended a dividend of Rs. 1.40 per Equity Share of Rs. 10/- each, i.e 14 % of total paid up share capital of the Company, subject to approval of Shareholde
- at the ensuing Annual General Meeting. The Company operates in single segment i.e Construction (Real Estate).
- Pursuant to the Taxation Laws (Amendment) Act, 2019, with effect from 01-April-19 domestic companies have the option to pay corporate income tax at a rate of 22% plus applicable surcharge and cess ('New Tax Rate') subject to certain conditions. The Company has opted to apply new tax rate for the Financial Year 2019-20.
- The Company has applied to Stock Exchanges for approval of demerger of Business development of commercial project at Wadala of approx. 6.5 acres of land into Radha Ramar Dev Ventures Private Limited, a wholly owned subsidiary of the Company, subject to Shareholders and NCLT approval.
- The Company's operations are impacted due to outbreak of COVID-19 Pandemic and consequent lockdown from March, 2020 till date. It has caused in disruption in supply chains migration of labourers, cost overruns and high interest cost which has impacted the profitability during the last quarter under review. However, the Construction sites graduall resumed partial operations from May, 2020 and head office is also resumed partially from the month of June, 2020 with necessary precautions relating to hygiene, sanitization, socia distancing, care and protection, attendance of the employees as prescribed by State Government.
- The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year.
 - The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Ajmera Realty & Infra India Ltd

Managing Directo

Place: Mumbai Date: 27th July 2020

State Project Implementation Unit, UKWD Project Govt. ITI (Women) campus 26=EC Road, Dehradun - 248001. Email- spiuukwdp@gmail.com NOTICE FOR ESTABLISHING CENTRE OF EXCELLENCE-WELDING

The Government of India has received financing from the World Bank towards the cost of the Uttarakhand Vorkforce Development Project (UKWDP), and inends to apply part of the proceeds for the following: SUPPLY AND RELATED SERVICES REQUIRED Supply,installation,commissioning of welding equip-nent and providing complete solutions for establish-ng CoE(Welding) at GITI Boys, Dehradun(Sahaspur) DURATION: 24 months, BID SECURITY: 11.0 lakhs

Bids are invited from reputed firms vide National Competitive Bidding (NCB) method. A complete set of bidding documents is available on the website https://uktenders.govi.n&www.uksdm.orgfrom 28-07-2020; 1100 Hrs. to 31-08-2020; 1100 Hrs. A pre-bid meeting is scheduled on 10-08-2020 at 1500 Hrs. Bids must be submitted online on the website. must be submitted online on the website https://uktenders.gov.in on or before 1100 Hrs.31-08-2020. The technical bids will be opened on 31-08-2020 at 1600 Hrs.

Project Director Project Directo

▲ AVADH

Regd. Office: P.O. Hargaon - 261 121, Dist. Sitapur. Uttar Pradesh Website: www.birla-sugar.com; E-mail: avadhsugar@birlasugar.org CIN - L151221UP2015PLC069635 NOTICE

Pursuant to Regulation 29 read wit Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirer Regulations, 2015, Notice is hereby give that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 4th August, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results fo the first quarter ended 30th June, 2020. The said Notice may be accessed on the

Company's website at http://www.birlasugar.com and may also be accessed o the Stock Exchange websites at http://www.nseindia.com; http://www.nseindia.com and http://www.cse-india.com.

For Avadh Sugar & Energy Limited Place : Kolkata Anand Sharm Date: July 27, 2020 Company Secretary

GANGES SECURITIES LIMITED

CIN – L74120UP2015PLC069869 REGD. OFFICE - P.O. HARGAON, DIST SITAPUR (U.P.), PIN – 261 121 Corporate Office: Birla Building (5th Floor), 9/1, R N Mukherjee Road, Kolkata – 700 001 Phone No. (05862) 256220-221; Fax No.: (05862) 256 225

E-mail - gangessecurities@birlasugar.org Website-www.birla-sugar.com NOTICE

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 04, 2020, inter alia to consider and approve the Standalement Congulated. Standalone and Consolidated Unaudite Financial Results of the Company for the uarter ended June 30, 2020.

This Notice is also available on the Company website at www.birla-sugar.com and may als ne accessed on the Stock Exchange wel nttps://www.nseindia.com, https:/ //www.bseindia.com. and https://w ndia.com.

By Order of the Boar For Ganges Securities Limited Date: 27.07.2020 Company Secretary

PUBLIC NOTICE AUTOM@NY

RBSG CAPITAL PRIVATE LIMITED A Private Limited Company Incorporated under The Companies Act, 2013

Date of Incorporation: 07/12/2017.
CIN: U65999MH2017PTC302565.
Registered & Corporate Office: B-507, Navhharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Murribai - 400015, Maharashira. Ph.:022 24160011

CLOSURE OF BRANCHES

It has been decided by the management to close the following branches office of RBSG Capita Private Limited ("Company") w.e.f. 01.08.2020 . Sr. No. 151/112 Nirman Pride, 1st Floor, Shop No 4, Sangamner-422605, Ahmednagar.

- . 407, PL-190, Gourl Commercial Comple Sector-11, CBD Belapur-400614, Navi Mumba t may be noted that
- No fresh loans will be granted at this branch.
 Customers can avail all services from
 Registered Office of the Company.
 In case of any queries, you may contact us
- at: admin@automony.in

We deeply regret the inconvenience cau this regard and request our valued custo to kindly cooperate with us

GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED

NURTURING BRANDS









Performance for the Ouarter Ended June 2020

| Terrormance for the Quarter 2 | naca June 2020 | (< in crores) | | | | |
|--|----------------|---------------|--|--|--|--|
| HIGHLIGHTS | QUARTER ENDED | | | | | |
| | 30.06.2020 | 30.06.2019 | | | | |
| Sales | 828.27 | 1011.44 | | | | |
| EBITDA | 81.90 | 58.64 | | | | |
| Cash Profit Before Tax | 80.46 | 56.28 | | | | |
| Profit Before Tax | 53.17 | 31.18 | | | | |
| Profit After Tax | 37.33 | 22.68 | | | | |
| Cash Profit After Tax | 64.62 | 47.78 | | | | |
| EPS (diluted) - in ₹ per share (FV ₹2/-) | 3.26 | 1.98 | | | | |

Bodakdev, P.O. Thaltej, Ahmedabad - 380 059 Ph.: +91 79 6155 6677, Fax: +91 79 6155 6678. Email: info@ambujagroup.com Website: www.ambujagroup.com CIN: L15140GJ1991PLC016151
This is not a statutory release. For detailed statutory results, please visit www.ambujagroup.com

Regd. Office: "AMBUJA TOWER", Opp. Sindhu Bhavan, Sindhu Bhavan Road,

KING

CHENNAI SUPER KINGS CRICKET LIMITED

CIN: U74900TN2014PLC098517

Registered Office: "Dhun Building", 827, Anna Salai, Chennai - 600 002. Phone: 044 - 2852 1451 Website: www.chennaisuperkings.com E-Mail ID: investor@chennaisuperkings.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Sixth Annual General Meeting of the members (AGM) of Chennai Super Kings Cricket Limited will be held on Friday, the 28th August 2020 at 9.30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circulars No.14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA Circulars), allowing the Companies to conduct the AGM through VC / OAVM, to transact the businesses set out in the Notice convening the 6th AGM of the Company.

- Shareholders may please note that due to the threat posed by COVID 19 pandemic and in order to comply with the governmental norms on social distancing and consequential restrictions linked thereto to contain and prevent the spread of the pandemic, the Sixth Annual General Meeting of the Members of the Company shall be conducted in virtual mode, i.e., through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") and there will be no physical meeting of the members taking place at common venue and physical presence of the members has been dispensed with to participate and vote in the Sixth Annual General Meeting of the Company.
- In terms of the MCA Circulars and in view of the prevailing situation and owing to the difficulties involved in dispatching physical copies of Notice of AGM, financial statements and other documents required to be attached therewith, the electronic copy of the Notice of the Sixth Annual General Meeting and the Annual Report for the year ended 31st March 2020 will be sent only by email to all those Shareholders, whose email addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants (DP).
- Shareholders holding shares in physical form and who have not registered their email addresses with the Company / RTA are requested to register their email addresses with the Company at investor@chennaisuperkings.com or with RTA at corpserv@integratedindia.in. They can obtain soft copies of the Notice of the 6th AGM, Annual Report by sending scanned copy of the following documents by email to the Company / RTA:
 - a) signed request letter mentioning name, folio number, complete address, email address to be
 - b) scanned copy of the share certificate (front and back);
 - c) self-attested scanned copy of PAN; and
 - d) self-attested scanned copy of Driving Licence / Passport / Bank Statement / Aadhaar, supporting the registered address of the Member.
- 4. Shareholders holding shares in demat form are requested to update their e-mail address with their
- 5. Company shall provide remote e-voting facility to all its Members to cast their votes on the resolutions set out in the Notice of the AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM. The instructions for Remote e-voting and joining the AGM through VC / OAVM and the manner of participation and casting of vote through the e-voting system shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM.
- 6. Annual Report along with the Notice will also be made available on the Company's website at 'www.chennaisuperkings.com' and on the website of CDSL at www.evotingindia.com. Shareholders may please note that no physical / hard copy of the aforesaid documents will be sent by the Company.

For Chennai Super Kings Cricket Limited K.S.Viswanathan Wholetime Director

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED

CIN: L17100MH1984PLC033143 Regd.Office: Nyloc House, 254, D-2, r. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 Tel.: 6667 7000 Fax: 6667 7279 Website: www.zodiaconline.com Email id: contactus@zodiacmtc.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board o Directors of the Company will be held on Thursday, 30th July, 2020 at Mumbai, interalia,

- a) To consider and take on record the Audited Financial Results of the Company for the Quarter and year ended 31st March, 2020.
- h) To consider recommending dividend, if any, on the Equity Shares for the year ended 31 March, 2020.

As per Regulation 47(2), this Notice s also available on the website of the Company (www.zodiaconline.com) the BSE Limited (www.bseindia.com and NSEIL (www.nseindia.com). For Zodiac Clothing Company Limite

Kumar lye Company Secretary M. No.: A9600 Place: Mumba

Place: Mumbai

Date: July 27, 2020

Date : 27th July, 2020



Multi Commodity Exchange of India Limited

Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093.

www.mcxindia.com NOTICE

NOTICE is hereby given that following Members of Multi Commodity Exchange of India Ltd. have requested for surrender of their Membership of the Exchange:

| Sr. No. | Name of the Member(s) | Member ID | SEBI Reg. No. | Timeline for Receiving Claims/ Complaints | | |
|------------|---------------------------------------|--------------|---------------|--|--|--|
| 1. | Shethji Broking House Private Limited | 56370 | INZ000214837 | 60 Days | | |
| 2. | 4A Commodity Broking Limited | 46340 | INZ000023535 | 60 Days | | |

Any client(s)/constituent(s) of the above referred Members, having any claim/dispute/complaint against these Members, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within the timelines as provided in the above table, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Members or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.

The Client(s)/Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (https://igrs.mcxindia.com) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 or email it at

Upon surrender of Membership, the Authorised Person(s) (APs), if any, registered through these Members shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in that capacity.

For Multi Commodity Exchange of India Ltd.

Authorised Signatory – Membership Department



Ajmera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659

Regd. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902 Website: www.aril.co.in Email Id: investors@ajmera.com

EXTRACTS OF THE CONSOLIDATED FINANCIAL STATEMENTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

| | | | | | | (Rs in Lakh) |
|-----|--|---------------|---|---------------------|-------------------|---------------|
| Sr. | | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Year Ended | Year Ended |
| No. | | 31.03.2020 | 31.12.2019 | 31.03.2019 | 31.03.2020 | 31.03.2019 |
| NO. | | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from operations (Net) | 9,850 | 4,976 | 13,653 | 35,061 | 40,101 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 714 | 798 | 3,446 | 4,266 | 9,394 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 714 | 798 | 3,446 | 4,266 | 9,394 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 408 | 644 | 2,774 | 3,270 | 7,522 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] | 391 | 644 | 2,720 | 3,253 | 7,468 |
| 6 | Equity Share Capital | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 |
| 7 | Other equity | 1 1 | l = 1 | , , | 60,823 | 57,570 |
| 8 | Earnings per share (of Rs.10/- each) | 1 1 | l = 1 | , , | 1 " ' | 1 " I |
| | Basic (Not Annualised for quarter) | 1.10 | 1.82 | 7.67 | 9.17 | 21.05 |
| | Diluted (Not Annualised for quarter) | 1.10 | 1.82 | 7.67 | 9.17 | 21.05 |
| | Annual for the reservoir statement of the control and and state. Annual other | | - A - A - A - A - A - A - A - A - A - A | Course on a country | Transportation of | |

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2020

(Rs in Lakh)

| Sr. | | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Year Ended | Year Ended |
|-----|--|---------------|---------------|---------------|---------------|---------------|
| No. | Particulars | 31.03.2020 | 31.12.2019 | 31.03.2019 | 31.03.2020 | 31.03.2019 |
| NO. | | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from operations (Net) | 7,823 | 4,877 | 10,525 | 32,618 | 35,724 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 633 | 700 | 2,894 | 3,771 | 8,271 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 633 | 700 | 2,894 | 3,771 | 8,271 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 374 | 546 | 2,315 | 2,822 | 6,617 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] | 357 | 546 | 2,261 | 2,805 | 6,563 |
| 6 | Equity Share Capital | | | | 3,548 | 3,548 |
| 7 | Other equity | | | | 55,081 | 52,276 |
| 8 | Earnings per share (of Rs.10/- each) | | | | 2005 | 357 |
| | Basic (Not Annualised for quarter) | 1.01 | 1.54 | 6.37 | 7.91 | 18.50 |
| | Diluted (Not Annualised for quarter) | 1.01 | 1.54 | 6.37 | 7.91 | 18.50 |

- ults and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on 27th July,2020 along with Independent Auditor's Report.
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Effective April 1, 2019, the company has adopted Ind AS 116 "Leases" using the modified retrospectively method and hence the comparative information is not restated. The adoption
- of the standard did not have any material impact on the financial results of the company.
- The results will be available on the Company's website: www.aril.co.in and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. The Board has recommended a dividend of Rs. 1.40 per Equity Share of Rs. 10/- each, i.e 14 % of total paid up share capital of the Company, subject to approval of Shareholds at the ensuing Annual General Meeting
- The Company operates in single segment i.e Construction (Real Estate).
- Pursuant to the Taxation Laws (Amendment) Act, 2019, with effect from 01-April-19 domestic companies have the option to pay corporate income tax at a rate of 22% plus applicable surcharge and cess ('New Tax Rate') subject to certain conditions. The Company has opted to apply new tax rate for the Financial Year 2019-20. The Company has applied to Stock Exchanges for approval of demerger of Business development of commercial project at Wadala of approx .6.5 acres of land into Radha Rama
- ev Ventures Private Limited ,a wholly owned subsidiary of the Company ,subject to Shareholders and NCLT approval The Company's operations are impacted due to outbreak of COVID-19 Pandemic and consequent lockdown from March,2020 till date. It has caused in disruption in supply chains
- migration of labourers, cost overruns and high interest cost which has impacted the profitability during the last quarter under review. However, the Construction sites gradually resumed partial operations from May, 2020 and head office is also resumed partially from the month of June, 2020 with necessary precautions relating to hygiene, sanitization, social distancing care and protection, attendance of the employees as prescribed by State Government.
- The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year.
- The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Ajmera Realty & Infra India Ltd

Date: 27th July 2020

Manol I. Almera **Managing Directo**

PFIZER LIMITED

Place: Chennai

Date: 27.07.2020

The Capital, 1802/1901, Plot No.C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051 Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274 Email ID: contactus.india@pfizer.com Website: www.pfizerindia.com

Extract of Statement of Audited Financial Results for the

Quarter ended 30th June 2020

| | Particulars | Quarter ended 30 June 2020 Unaudited | Corresponding 3 months ended 30 June 2019 Unaudited |
|---|--|---|--|
| 1 | Total Income | 532.09 | 580.23 |
| 2 | Net Profit for the quarter (before Tax, Exceptional and/or | 902-7-4-4-2000-0000-0 | NO CONTRACTOR CONTRACTOR ACTION |
| | Extraordinary items) | 173.34 | 174.91 |
| 3 | Net Profit for the quarter (after Exceptional and/or | | |
| | Extraordinary items) | 173.34 | 174.91 |
| 4 | Net Profit for the quarter (after Exceptional and/or | | |
| | Extraordinary items) | 124.45 | 112.81 |
| 5 | Total Comprehensive Income for the quarter [Comprising | | |
| | Profit for the period(after tax) and Other Comprehensive | | |
| | Income (after tax)] | 122.25 | 111.72 |
| 6 | Equity Share Capital | 45.75 | 45.75 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the | | |
| | Audited Balance Sheet of the previous year | - | 35 |
| 8 | Earnings per share (of Rs. 10/- each) | | |
| | Basic: | 27.20 | 24.66 |
| | Diluted: | 27.20 | 24.66 |

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website at www.pfizerindia.com

> For Pfizer Limited S. Sridhar **Managing Director**

INDIAN METALS & FERRO ALLOYS LTD Regd. Office: IMFA BUILDING, BOMIKHAL, P.O. RASULGARH, BHUBANESWAR-751 010, ODISHA

Phone: +91 674 2611000, 2580100; Fax: +91 674 2580020; Email: mail@imfa.in; Website: www.imfa.in CIN: L271010R1961PLC000428

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020 AND UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

(7 in crores)

| Γ | | | | Standalone | | | Consolidated | | | | |
|---|--|---------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|--------------------------|
| ı | Particulars | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Year ended | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | Year ended |
| L | | 30-June-2020 Unaudited | 31-March-2020 Audited | 30-June-2019 Unaudited | 31-March-2019 Audited | 31-March-2020 Audited | 30-June-2020 Unaudited | 31-March-2020 Audited | 30-June-2019 Unaudited | 31-March-2019 Audited | 31-March-2020 Audited |
| 1 | Total Income | 422.21 | 380.98 | 452.54 | 438.74 | 1,633.92 | 422.29 | 381.09 | 452.59 | 438.85 | 1,633.18 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and Extraordinary items) | 37.22 | (61.36) | 19.70 | (1.72) | (91.94) | 37.94 | (60.66) | 20.13 | (4.11) | (90.49) |
| 3 | Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) | 37.22 | (61.36) | 17.97 | (86.87) | (93.67) | 37.94 | (60.66) | 20.13 | (93.96) | (90.49) |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) | 24.03 | (50.26) | 10.66 | (73.87) | (68.33) | 24.55 | (49.75) | 12.75 | (81.19) | (65.78) |
| 5 | Total Comprehensive Income/(Expense) after tax [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] | 22.87 | (56.26) | 9.80 | (76.54) | (72.12) | 23.06 | (53.86) | 11.94 | (78.05) | (69.51) |
| 6 | Equity Share Capital | 26.98 | 26.98 | 26.98 | 13.06 | 26.98 | 26.98 | 26.98 | 26.98 | 13.06 | 26.98 |
| 7 | Equity Share Suspense Account | 5. | | | 13.92 | - | | | | 13.92 | 12 |
| 8 | Other Equity excluding Revaluation Reserve | | | | | 1041.50 | | | | | 1056.94 |
| 9 | Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) | | | | | | | | | | |
| | - Basic EPS (in ₹) - Diluted EPS (in ₹) | *8.91 *8.91 | *(18.63) *(18.63) | *3.95 *3.95 | *(27.38) *(27.38) | (25.33) (25.33) | *9.06 *9.06 | *(18.52) *(18.52) | *4.67 *4.67 | *(30.26) *(30.26) | (24.58) (24.58) |

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No: CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of Quarterly/Annual Financial results are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also company's website at www.imfa.in

The above Consolidated results have been prepared in accordance with the principles and procedures set out in Ind AS 110 on 'Consolidated Financial Statement'. Previous years/periods' figures have been rearranged/regrouped, wherever necessary, to make them comparable with those of current year/period.

By order of the Board For INDIAN METALS & FERRO ALLOYS LTD

Sd/-Subhrakant Panda Managing Director DIN: 00171845

New Delhi 27th July, 2020

July 27, 2020

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6)) Five Lakh Seventy Thousand Rs.30,00,751/nte 2) Darshana (Rupees Thirty Lakh Seven Hundred and Vasai, District Thane, Maharashtra, (Bullt Uo Area: 475 So.ft)

Date for Submission of Offers /EMD Last Date Fifty Seven Thousand Only)

Date/ time of Auction 17-Aug -2020 1100 hrs - 1300 hrs 3-Aug-2020 1100 hrs - 1400 hrs | 14-Aug-2020 till 5 pm. 17-Aug -2020 1100 hrs - 1300 hrs oncerned Branch :- IIFL Home Finance Ltd., Shop No. 5, Ground Floor, Lily Apartment, Parsi Agiary Lane, Tembhi Naka, Charai, Thane West, Thank

Anison and the American and American and

Further interest will be charged as a pplicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till lits realization.

The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARTAESIACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction falling which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amountdue to IFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.

The EMD shall be payable through DD in favour of 1 IIFL Home Finance Limited* payable at GURGAON and shall be submitted at the concerned branch/Corporate Office.

The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above branch office.

The immovable property will be sold to the highest tenderer. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if de

Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be p

Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company

or details, contact Mr. Sanjay Jha @ 9560908318, Email:-sanjay.jha@iifl.com, Corporate Office : Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, H.

Place: Thane Date: 28-July-2020

Margdarshak Financial Services Ltd.

118, Dayal Farms, Ganeshpur-Rehmanpur, Deva Road, Chinhat, Lucknow-226019 CIN: U65921UP1996PL019924

Website: www.margdarshak.org.in Email: Margdarshak.lko@gmail.com Extracts of Financial Results for Half Year ended Sept 30th,2019

As per Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

| | | rigures in INR Lakns | | | | |
|------------|--|---|----------------------------------|-------------------------------|--|--|
| SI. No. | Particulars | Half year ending 30 th Sept. 2019 | Half year ending 30th Sept. 2018 | Yyear ended 30th Sept 2019 | | |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | | |
| 1. | Total Income from Operations | 3,511.93 | 3,060.71 | 3,511.93 | | |
| 2. | Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 341.66 674.54 | | 341.66 | | |
| 3. | Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 341.66 674.54 | | 341.66 | | |
| 4. | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 240.68 | 427.62 | 240.68 237.33 | | |
| 5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | 237.33 | 442.18 | | | |
| 6. | Paid up Equity Share Capital Equity share of Rs. 10/- each | 1471 | 1471 | 1471 | | |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) | 2112 | 1395 | 2112 | | |
| 8. | Earnings Per Share (of Rs.10 /- each) (for continuing and discontinued operations) - | | | | | |
| | 1. Basic: | 0.91 | 2.84 | 0.91 | | |
| | 2. Diluted: | 0.89 | 2.58 | 0.89 | | |

Note:

- 1. The above half yearly financial results have been approved by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on Jul 25, 2020.
- 2. The above is an extract of the detailed format of Unaudited half-yearly financials accompanied by Limited review report filed with the stock exchange under Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full financials is available on the website of Bombay Stock Exchange(BSE).
- 3. The financial statements have been prepared in accordance wiyh INS AD notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- 4. Management has exercised necessary due diligence to ensure that the said comparative results provide a

true and fair view of its affairs. For Margdarshak Financial Services Ltd Rahul Jessel Mittra Place: Lucknow **Managing Director**

Date:July 26,2020

CRISIL LIMITED

DIN: 01873793

Regd. Office: CRISIL House, Central Avenue Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076 CIN: L67120MH1987PLC042363

Tel.: 022-33423000; Fax: 022-33423001; Website: www.crisil.com; e-mail: investors@crisil.com

NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE AND OTHER AUDIO-VISUAL MEANS

NOTICE is hereby given that

Mumbai, July 28, 2020

- 1. The 33rd Annual General Meeting ("AGM") of CRISIL Limited ("the Company") which was earlier scheduled to be held on Tuesday, April 21, 2020 and could not be held in view of COVID-19 pandemic and nationwide lockdown, is now scheduled to be held on Friday, August 28, 2020 at 4.00 p.m. through Video Conferencing (VC) and other audio visual means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular 14/2020 dated April 8, 2020, General Circular 17/2020 dated April 13, 2020 and General Circular 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and SEBI to transact the business set forth in the revised Notice of the AGM dated July 21, 2020.
- The Company has entered into an arrangement with National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating conduct of AGM through Video Conferencing (VC) and other audio visual means (OAVM). In terms of Section 108 of the Companies Act. 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has also provided the remote e-voting facility through NSDL.
- Electronic copies of the revised Notice of the AGM and Annual Report of the Company for the year ended December 31, 2019 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s), Additionally, and subject to delays and availability of postal services, the Company will also attempt delivery of physical copies to those Members who have not registered their email addresses or have specifically requested for hard copy reports at their registered postal address. The said documents will also be available on the Company's website at www.crisil.com, the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of NSDL at https://evoting.nsdl.com. Members can join and participate in the 33rd AGM through VC & OAVM means only.
- The instructions for joining the AGM and e-voting or for casting vote through the e-voting system during the AGM, provided in the revised notice of AGM which will be sent to the shareholders alongwith login credentials. Members participating through VC & OAVM means shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act 2013. The details will also be made available on the website of
- 5. Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), KFin Technologies Private Limited at einward.ris@kfintech.com with a copy to investors@crisil.com by sending a scanned copy of the signed request letter mentioning their Folio No., name, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) for registering their email address. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through email at their registered email addresses as mentioned above.
- Members are requested to note that the Board of Directors at their meeting held on February 11, 2020 had recommended a final dividend of ₹ 13 per equity share. The final dividend subject to approval of the Members at the AGM, will be paid on September 2, 2020. The book closure of April 7, 2020 to April 8, 2020, announced earlier, by the Company for the purpose of determining the entitlement of shareholders for the final dividend, will remain unchanged. Members are encouraged to use the Electronic Clearing Services (ECS) for receiving dividends. Members desirous of availing ECS facility for payment of dividend may download the required ECS mandate form from the website of the Company

The revised Notice of AGM and Annual Report of the Company for the year ended December 31, 2019 will be sent to the members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course. The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and

> For CRISIL Limited Minal Bhosale Company Secretary

KAJARIA CERAMICS LIMITED

CIN: L26924HR1985PLC056150 Regd. Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli Gurgaon Road Village Sikanderpur Ghosi, Gurgaon, Haryana-122001, Tel.: +91-124-4081281 Email id: investors@kajariaceramics.com Website: www.kajariaceramics.com

NOTICE

Pursuant to Clause 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 7, 2020 at its Corporate office situated at J-1/B-1(Extn.), Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

The above details of the said meeting are also available on the website of the Company i.e. www.kajariaceramics.com and also at website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

For Kajaria Ceramics Limited

R.C. Rawat

Place: New Delhi COO (A&T) & Co. Secretary Dated: July 27, 2020

Navi Mumbai Municipal Corporation

Zone-2 Department Re-Tender Notice No. NMMC/EE(KK/TBR) /53/2019-20

| Sr. No. | Name of Work | Estimated Cost (Rs.) | |
|------------|--|-------------------------|--|
| 1 | (63715) providing & fixing m s grill on pathway at sector 11, 12A in ward no 51 at koperkhaime ward. | 3,73,920/- | |
| 2 | (63710) providing & fixing benches at sect 11 jogging track in ward no 51 at koperkhairne ward. | 4,12,090/- | |
| 3 | (64133) Improvement of Gutter near Ramakant tandel house in bonkode gaon in ward no 50 at koperkhairne ward. | 4,12,373/- | |
| 4 | (63789) providing & fixing m s grill on pathway at sector 13 in ward no 51 at koperkhairne ward. | 3,89,500/- | |
| 5 | (63812) Supplying & spreading River sand for playing area near toilet, khadi road ward no.39, koparkhairane ward. | 4,16,072/- | |
| 6 | (64403) Repairs & improvement of gutter from Vikas floor mill to Room No.256 at Sector-05 in ward No.47 in Koprkhaime. | 3,82,686/- | |

For further details and information required in respect of above Tender, please visit to website www.maharashtra.etenders.in Date of Publication :- 28/07 /2020

Executive Engineer (KK/TBR) Navi Mumbai Municipal Corporation NMMC/PR Adv no.1926/2020

MORARKA FINANCE LIMITED

CIN: L67120MH1985PLC035632 Read Office: 511, Maker Chambers V. 221, Nariman Point, Mumbai - 400 021,

NOTICE OF 35[™] ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, August 31, 2020 at 12:00 p.m. through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM, which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Government of India, Ministry of Corporate Affairs, vide its Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and also Securities an Exchange Board of India, vide its circular No. SEBIIHO/CFD/CMD1/CIR/P/2020179 date May 12, 2020 ("Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with thes Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annua Report 2019-20 are being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.morarkafinance.in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the AGM Notice is also available on the website of CDSI (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evotingindia.com. Member can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meetin through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM is provided in the Notice of the AGM. In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company Depository, are requested to please follow the below instructions to register their e-mail ddress for obtaining Annual Report and login details for e-voting.

a. For members holding shares in Physical mode please provide necessary details like Folio No. and Name of shareholder by email to investors@morarkafinance.in

Members holding shares in Demat mode can get their e-mail ID registered by contacting

itory Participant or by email to inve The 35th AGM Notice will be sent to the shareholders holding shares as on cut-off date for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-votin System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboo Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addresse

to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Pa (East). Mumbal - 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call or

For Morarka Finance Limite

Place : Mumbai Himgauri S. Behera Date : 27th July, 2020 Company Secretary & Compliance Officer

FOOD CORPORATION OF INDIA भारतीय खाद्य निगम TENDER NOTICE

For and on behalf of Food Corporation of India, General Manager (Maharashtra), invites "Online Tenders" under TWO BID SYSTEM through e-Tendering for appointment of Handling & Transport Contractor at MSWC Dhule Tender form and descriptive NIT can be viewed on "www.fci.gov.in" & 'www.eprocure.gov.in''.

Note: Last date for online sale and submission of tender form upto 16:00 hrs. on 17.08.2020. Date: 28.07.2020

ELEGANT MARBLES AND GRANI INDUSTRIES LIMITED

Registered Office: E-7/9, RIICO Industrial Area, Abu road – 307 026, Rajasthan CIN: L14101RJ1984PLC003134 website: www.elegantmarbles.com Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24930782 E-mail: elegantmarbles@gmail.com

NOTICE TO SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

notice is published pursuant to the provisions of the Investor Education en-ection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, a

amenueut une rules).
The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of the investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to various requirements set out in the Rules, the Company has, during financia year 2019-20, already transferred to the IEPF Authority all shares in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more as o the due date of transfer, that is, August 23, 2019. The Company has now communicate tividually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2020-21 for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.elegantmarbles.com. Shareholders are requested to refer to website at www.elegantmarbles.com to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. by them from IEPFAuthority after following the procedure prescribed under the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPFAuthority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPFAuthority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 07, 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contact Company's Registrar and Transfer Agents, M/s Universal Capital Securities Private Limited., 21, Shakil Niwas, Opp. Satya Saibaba Temple, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Tei: (022)-28207203, Emell: gamare@unisec.in or may contact the Company at the address mentioned above or Emali: companysecretary@elegantmarbles.com. The details of Nodal Officer of the Company can also be accessed on the website of the Company.

For Elegant Marbles and Grani Industries Limited

Place: Mumbai Rakesh Agrawa Chairman and Managing Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Kishor N. Jani the owner along with Mr. Dipesh Kishor JaniKul Bhushan of Flat No.63, Vasukamal Tower CHS Ltd., Next to Club Aquaria, Devidas Road extension, Borivali (W), Mumbai 400 103, died ntestate on 05/02/2019 and his son Mr. Dipesh Kishor Jani has requested the society to transfer the share of the deceased to his

We hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the society. If no claims/objections are receive within the period prescribed above, the societ shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital/propert of the society in such manner as is provide under the bye laws of the society

Legal Remedies Advocates, High Court Office No.15, 2nd Floor Sujat Mansion, S.V.Road Date: 28/07/2020 Ph:26244850/26248632.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Late SMT AMALA VIJAY SATGHARE was a Owner of a Flat, bearing Flat No. B/101 or the First Floor of Ananddham Co-operative Housing Society Limited, a co-operative housing society situated at Land bearing Survey No. 106(new), 75(old) Village Achol Nallasopara East Taluka Vasai Distric Palghar 401209, along with all rights, title and interest in the capital property of the above referred society, pertaining to the said Flat (hereinafter referred to as "the said property"). After the death of Smt Amak Vijay Satghare, the said property was transferred in favour of her legal heirs (1) Mr Vijay Prabhakar Satghare (2) Mr Aja Vijay Satghare (3) Mrs Pallavi Pankaj Hatka (alias Harshada Vijay Satghare)..here referred to as the "Sellors'

Our client Mr Nilesh Mohan Parab And Mrs Namrata Nilesh Parab intends to purchase the said property from the Sellors

By virtue of this PUBLIC NOTICE we do nereby invite claims and/or objections from public in general, having any interest, title or any rights in the said property of any ature, in whatever capacity should contact at below mentioned address along with documentary evidence in support of their claim, within 14 days from the date of

publication hereof.

DHURI & ASSOCIATES Advocates, Accountants, Engineers
A/2 Chandresh Vandan CHS Ltd, Sanuykta

Nagar Achole X Road Nallasopara (E) 401209 Tel.: 7768875444 email dhuri_shekhar@rediffmail.com Date: 28.07.2020

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN - L17120MH1987PLC042424

Regd. Office: B-104, The Qube, off M.V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 Tel: 022-71613131 | Fax: 022-71613199 | Email: cs@kflindia.com | Website: www.kflindia.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2020

| | Particulars | Audited | | | | | |
|------------|--|-----------|---|---------------------|-----------|--|--|
| SI. No. | | Quarte | r Ended | Year Ended | | | |
| | | 31-Mar-20 | 31-Mar-19 | 31-Mar-20 | 31-Mar-19 | | |
| 1 | Total income from operations | 7,382.13 | 8,717.27 | 29,338.35 | 31,948.67 | | |
| 2 | Net Profit/(Loss) for the period | | | | | | |
| | (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (208.18) | 318.72 | (488.02) | 737.03 | | |
| 3 | Net Profit/(Loss) for the period | | | X0 XX | | | |
| | (after Exceptional and/or Extraordinary items) | (261.58) | 318.72 | (541.42) | 737.03 | | |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after Tax | A | 200000000000000000000000000000000000000 | 1001100011100011100 | | | |
| | (after Exceptional and/or Extraordinary items) | (189.29) | 192.35 | (395.68) | 471.18 | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 4 | | | | | |
| | [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) | | | | | | |
| | and other Comprehensive Income (after tax) | 17.55 | (3.38) | 19.49 | 2.30 | | |
| 6 | Equity Share Capital | 586.94 | 586.94 | 586.94 | 586.94 | | |
| 7 | Other Equity | - | 1100 | 3,283.45 | 3,801.14 | | |
| 8 | Earnings Per Share (of ₹ 10/-each) | | | | | | |
| | Basic: | (3.22) | 3.28 | (6.74) | 8.03 | | |
| | Diluted: | (3.22) | 3.28 | (6.74) | 8.03 | | |

- The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarter and Year ended March 31, 2020. filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the Quarter and Year ended March 31. 2020 is available on the website of Stock Exchange i.e www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.
- The figures for the current quarter and the quarter ended March 31, 2019 are the balancing figures between audited figures of the full financial year ended March 31, 2020 and March 31, 2019, respectively and published year to date figures up to third guarter ended December 31, 2019 and December 31, 2018 respectively. By order of the Board

For Kamadgiri Fashion Limited

July 27, 2020

Pradip Kumar Goenka

Chairman & Managing Director



Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 | Fax: +91-22-26325902 | Website: www.aril.co.in | E-mail Id: investors@almera.com

> EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

| (Rs. In Lakhs) | | | | | | | | | |
|----------------|--|------------------|------------------|---------------|------------------|------------------|---------------|--|--|
| | | Consolidated | | | Standalone | | | | |
| Sr. No. | Particulars | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended | | |
| | | 30-Jun-20 | 30-Jun-19 | 31-Mar-20 | 30-Jun-20 | 30-Jun-19 | 31-Mar-20 | | |
| | | Unaudited | Unaudited | Audited | Unaudited | Unaudited | Audited | | |
| 1 | Total Income From Operations | 4,016 | 9,574 | 35,061 | 3,996 | 9,373 | 32,618 | | |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period | | | | | | | | |
| | (before Tax, Exceptional items) | 276 | 1,380 | 4,266 | 264 | 1,180 | 3,771 | | |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before Tax | | | | | | | | |
| | (after Exceptional items) | 276 | 1,380 | 4,266 | 264 | 1,180 | 3,771 | | |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period after tax | | | | | | | | |
| | (after Exceptional items) | 210 | 1,026 | 3,270 | 198 | 826 | 2,822 | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period | | | | | | | | |
| | (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and | 0.000 | 02 W000000 | 9000000000 | | (5000000 | 0.000 | | |
| | Other Comprehensive Income (after tax) | 210 | 1,026 | 3,253 | 198 | 826 | 2,805 | | |
| 6 | Paid up Equity Share Capital | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | 3,548 | | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in | | | | | | 4,000,000 | | |
| | the Audited Balance Sheet of the previous year | | | 60,823 | | | 55,081 | | |
| 8 | Earning per Share (of Rs.10 each) | | | | | | | | |
| | (for continuing and discontinued operations) | | | | | | | | |
| | 1) Basic | 0.59 | 2.89 | 9.17 | 0.56 | 2.33 | 7.91 | | |
| | 2) Diluted | 0.59 | 2.89 | 9.17 | 0.56 | 2.33 | 7.91 | | |

The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 27th July, 2020, along with limited review report given by the Statutory Auditors

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The figures for the corresponding previous period/year have been rearranged/regrouped wherever necessary, to make them comparable

The Company is engaged in only one segment viz. "Real Estate /Real Estate Development and Related Activities "and as such ,during the current quarter there are no separat reportable segment as per IND AS -108 "Operating Segments".

The Company's operations are impacted due to outbreak of COVID-19 Pandemic and consequent lockdown from March, 2020 till date, It has caused in disruption in supply chains, migration of labourers, cost overruns and high interest cost which has impacted the profitability during the quarter under review. However, the construction sites gradually resumed partial operations from May, 2020 and head office is also resumed partially from the month June 2020 with necessary precautions relating to hygiene, sanitization, social ng care and protection attendance of the employees as prescribed by State Government.

> For Almera Realty & Infra India Ltd SD/ Manoj I. Ajmera

Ador Fontech Limited

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Ador Fontech Limited has been scheduled by video, audio conference mode in terms of MCA circular dated March 19, 2020 and June 23, 2020 on Friday, August 14 2020 to consider the Unaudited inancial results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020.

NOTICE

Also scheduled on the same day are the meetings of the Committees. The approved results and outcome will be uploaded on the website of the Company at www.adorfon.com and also on the website of BSE-Bombay Stock Exchange at www.bseindia.com For Ador Fontech Ltd Bengaluru Jul 27, 2020 Company Secretary



Read, Office: Uttam House, 69. P. D' Mello Road, Mumbai-400 009 CIN: L27100MH1970PLC014621

Vebsite: www.uttamvalue.com Phone No – 022-66563500 NOTICE

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that in exercise of the powers of the board of directors of the Company in terms of the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulations made thereunder, a meeting of the Company, chaired by the Resolution Professional of the Company will be held on Friday 31" July, 2020 inter-alia to consider and approve the audited financial results of the Company for the quarter and year ended 31" March, 2020.

For Uttam Value Steels Limited Place: Mumbai Sd/-(Ram Gaud) Date: 28th July, 2020 Associate Vice President & Company Secretary

ACS 12999 Date: 27th July, 2020

Place: Mumba

Managing Director